

August 25, 2025

BSE Limited National Stock Exchange of India Limited Scrip code: 535755 Symbol: ABFRL

Sub.: Pre-Newspaper advertisement regarding the schedule of 18th Annual General Meeting of

Aditya Birla Fashion and Retail Limited ("the Company")

Ref.: Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Please be informed that 18th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the Company will be held on Tuesday, September 23, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing/Other Audio-Visual Means.

Pursuant to the above referred and applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder provisions of the SEBI Listing Regulations read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Securities and Exchange Board of India ("Circulars"), we hereby enclose copies of the newspaper advertisement published on Monday, August 25, 2025 in the following newspapers:

- (i) Business Standard [English All Editions] and
- (ii) Navshakti [Marathi Mumbai Edition]

In compliance with the circulars, the Notice of the AGM together with the Integrated Annual Report will be dispatch in due course to the shareholders whose email IDs are registered with the Depository Participant / the Company and will be made available on the Company's website i.e. www.abfrl.com, the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) i.e. at https://instavote.linkintime.co.in/ and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.bseindia.com respectively.

Thanking you.

Sincerely,

For Aditya Birla Fashion and Retail Limited

Anil Malik
President & Company Secretary
ACS 11197

Encl.: As above

Tel.: +91 86529 05000

Fax: +91 86529 05400

CIN: L18101MH2007PLC233901 Website: www.abfrl.com

E-mail: secretarial@abfrl.adityabirla.com



BHARAT WIRE ROPES LIMITED
(CIN): L27200MH1986PLC040468

Regd. Office: Plot No. 4 MIDC, Chalisgaon, Industrial Area, Village-Khadki, Taluka-Chalisgaon, District-Jalgaon-424 101, Maharashtra, India. Tel.: +91-022-6682 4600; Fax: +91-022-6682 4666
Corporate Office: 10th Floor, Times Tower, Kamla City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India.

Website: www. bharatwireropes.com • E-mail: investors@bharatwireropes.com **Public Notice - 39th Annual General Meeting**

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM') of the members of Bharai Wire Ropes Limited ('Company') will be held in the month of September through Videc Conferencing (VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the Provisions of Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA") in this regard, without physical presence of the members at a common venue, to transact the business set out in the Notice of the 39th AGM

n accordance with the applicable MCA circulars, the Notice of the 39th AGM along with the Annual Report for the financial year ended 31st March, 2025 will be sent through electronic mode only to those members, whose e -mail addresses are registered with the Company of Registrar and Transfer Agent (RTA') / Depository Participants ('DPs'). The Notice along with Annual Report will also be available on the Company's website viz. www.bharatwireropes.com BSE Limited's website viz. www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited's website viz. www.nseindia.com. Necessary arrangements have been made by the Company with Company's Registrar and Share Transfer Agent KFin Technologies Limited ("KFin Tech RTA") at https://evoting.kfintech.com to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM. Further, as required under Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, a letter, providing web-link, including the exact path where complete details of Annual Report will be available to the members who have not registered their email addresses with the Company / RTA / DPs. The members can join and participate in the 39th AGM through VC / OAVM facility only. The detailed Instructions for joining and participation in the 39th AGM and manner of remote e-voting and casting vote through e-voting system during the 39th AGM will be provided in the Notice The cut-off date for the purpose of determining eligibility of members for attending the 39th AGM and e-voting will be set forth in the AGM Notice.

The Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In order to register / update their email address, the members holding shares in demat form are requested register the same with their respective DPs and members holding shares in physical form are requested register the same with their respective DPs and members holding shares in physical form are requested to Furnish the same to the Company's RTA i.e. KFin Technologies Limited. The detailed procedure for registration / updation of e-mail address is provided in the Notice. Any queries / grievances pertaining to e-voting process can be addressed to the Company ceretary & Compliance Officer of the Company at the contact details given above or to the Company's RTA viz. KFin Technologies Limited on 18003094001 or can write an e-mail to

> By Order of the Board of Directors of Bharat Wire Ropes Limited

POST OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF RRP DEFENSE LIMITED (Formerly known as Euro Asia Exports Limited) ("TARGET COMPANY")
Registered Office: Plot No. 3-A, 1st Floor, BLK-X Loha Mandi, Naraina Industrial Area,

South West Delhi, New Delhi- 110028 Corporate Office: 02nd Floor Plot No. B-103 South City I, Gurugram, Haryana-122001

Email: info@euroasiaexportsltd.com; Website: https://www.euroasiaexportsltd.com;

CIN: L26515DL1981PLC012621

Open Offer ("Offer") for Acquisition of upto 34,64,900 (Thirty-Four Lakh Sixty-Four Thousand Nine Hundred) Equity Shares of face value INR 10/- (Rupees Ten only) each from equity shareholders of RRP Defense Limited ("Target Company") by Mr. Rajendra Kamalakant Chodankar (PAN: AAFPC2966E) (hereinafter collectively referred to as

This Post Offer Advertisement is being issued by Fast Track Finsec Private Limited (**"Manager to the Offer")** on behal

of the Acquirer in connection with the Offer made by the Acquirer to acquire 34,64,900 (Thirty-Four Lakh Sixty-Fou

Thousand Nine Hundred) Equity Shares of Face Value of INR 10/- (Rupees Ten Only) each ("Equity Shares") of the

Target Company at INR 10/- (Rupees Ten Only) per fully paid - up equity share ("Offer Price"), representing 25.26%

of the Expanded Voting Share Capital of the Target Company ("Offer"), in compliance with Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and

mendments thereof ["SEBI (SAST) Regulations, 2011"/ Regulations]. The Detailed Public Statement with respect to

the aforementioned Offer was published in the Business Standard (English-All Edition), Business Standard (Hindi-All edition) and Pratahkal (Mumbai edition) on Thursday, January 30, 2025.

*As per Regulation 7 of the SEBI (SAST) Regulations, the Offer Size, for the Open Offer under Regulations 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, should be for at least 26% of the Expanded voting share capital of the Target Company.

However, the Offer Size is restricted to 34,64,900 Equity Shares, being the Equity Shares held by the Public Shareholder

Exports Limited)

Date: 25.08.2025

"Acquirer")

Govinda Soni Company Secretary & Compliance Officer

Navigate markets with focused insight.

Get daily sector trends, market movers, and sharp insights - every day with The Compass in Business Standard.

To book your copy, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

epresenting 25.26% of the Expanded voting share capital of the Target Company.

Name of the Target Company

Name of the Manager to the Offer

Name of the Registrar of the Offer

a) Date of Opening of the Offerb) Date of Closure of the Offer

7.2 Aggregate No. of Shares Tendered

7.3 Aggregate No. of Shares Accepted

b) % of Equity Share Capital

b) % of Equity Share Capital Shares acquired by way of Open Offer

b) % of Equity Share Capital

b) % of Equity Share Capital c) Price of Shares acquired Post Offer shareholding of the Acquirer

b) % of Equity Share Capita

7.8 Shares acquired after Detailed Publi

7.10 Pre & Post Offer shareholding of the Public

Assuming full acceptance in the Open Offer.

\$ No share were tendered in the open offer.

erms in the Letter of Offer dated July 28, 2025

ed under Reg. 22(3) of SEBI(SAST) Regulations, 2011.

Preferential Allotment

Statement ("DPS")

way of Share Purchase Agreer

Announcement

Details of the Acquisition

Date of Completion of Payment of Consideration and

communication of Rejection/ Acceptance

multiplied by Offer Price per Equity Shares)

Shareholding of the Acquirer before Publi

Shares acquired/ to be acquired by

2 Name of the Acquirer

Offer Details:

Sr. Particulars

7.1 Offer Price

PUBLIC NOTICE

No. EDN.46/2025/31 Dated Shillong, 20th August, 2025 In continuation of the Public Notice dated 26th March, 2025, regarding matters concerning CMJ University, Meghalaya, this notice provides an important update.

Whereas, the Government of Meghalaya, through the Education Department has issued an Order dated. Shillong, the 31st March, 2014, for the dissolution of the CMJ University, by invoking the powers specified under Section 48 of the CMJ University Act.

Whereas, the Supreme Court, through its judgment dated 13th February, 2025, has passed a ruling in favor of the State Government of Meghalaya and has upheld its order for the winding up of CMJ University.

Whereas, by a notification dated 20th February 2025, the Government of Meghalaya, through the Education Department (Orders by the Governor), has appointed Shri D. Lyngdoh, Joint Secretary to the Government of Meghalaya. Education Department, as the Administrator of CMJ University, Meghalaya, and

Whereas, the Administrator has issued a public notice, dated 26/03/2025, for the winding up of CMJ University, thereby commencing the formal process of its dissolution and inviting claims and objections from all concerned stakeholders.

Following the first Public Notice dated 26th March, 2025, a total of 987 queries concerning CMJ University were received, which have been duly responded to and forwarded to the university's Registrar in compliance with the Order Dated April 24, 2025. These queries fell under the categories of Academic Document Requests (including degree verification, certificate procurement, and document submission), PhD-Related Queries (such as thesis evaluation and requests for degree certificates), and Grievances & General Inquiries (covering claims on degree validity and student status inquiries).

Now the administrator of CMJ University informs the public that the last date for receiving queries, grievances, and claims related to CMJ University is 5th September, 2025. This decision was made during a meeting held on 28th July, 2025, in the presence of concerned individuals from the Government and the members of CMJ University Administration, to ensure all outstanding matters can be settled before the final dissolution of the university. Key information for the public to note:

All academic activities at CMJ University have heen stopped since 15th February, 2025

 In compliance with the Supreme Court's order 2014, no verification, authentication, or validation of degrees will be carried out. Any degrees issued in/after 2014 shall stand invalid, as the University could not have had any students continuing in view of the stay order of Supreme Court.

• The legal status of the university, which is currently dissolved, will be displayed on the university campus and its website for public information. The university premises will be sealed by the Administrator, with only administrative rooms allowed to function temporarily for the purpose of winding up of the University.

All individuals with pending queries or grievances are urged to submit them to the Administrator, CMJ University, before the specified closing date to ensure their claims are addressed. Submission details:queries should be submitted to the following address:

a) Shri D. Lyngdoh, Administrator of CMJ University, Joint Secretary to the Govt. of Meghalaya Education Department. b) cmju.ad.authority@gmail.com (Room No. 222 Education Department. Additional Secretariat Buriding. Shillong). c) Contact No 0364-22-12268)

This public notice is issued in continuation of the public notice dated 26/03/2025 regarding matters concerning CMJ University, Meghalaya. Sd/-

MIPR NO.: 1427 Dt.: 21/08/2025

RRP Defense Limited (Formerly known as Euro Asia

Actuals

INR 10/- (Rupees Ten Only)

Mr. Raiendra Kamalakant Chodankar

Skyline Financial Services Private Limited

Nil

Nil

Nil

& of Equity Shar

99. 53* /

Post-Offer

Nil

1,01,88,900#

No. of

Shares

1.01.88.900

Pre-Offer

13.14.900

& of Equity Share

72.89%#8

Post-Offer

34.64.900

25.26% 8

Fast Track Finsec Private Limited

Monday, August 04, 2025

Monday, August 18, 2025

Monday, August 25, 2025

Proposed in the Letter of Offer

INR 10/- (Rupees Ten Only)

34,64,900 (Thirty-Four Lakh

34,64,900 (Thirty-Four Lakh Sixty-Four Thousand Nine Hundred) Equity Shares*

Crores Forty-Six Lakh Forty-Nine

Sixty-Four Thousand Nine

Hundred) Equity Shares*

Thousand Only)

1,01,88,900

34.64.900*

No. of

Shares

1.36.53.800

13.14.900

The Acquirer shall complete the transaction under Share Purchase Agreement within stipulated time period as provic

8. It is to be noted that the other public allottees, who were part of the preferential issue, did not tender any shares i

9. The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also fo

10. A copy of this Post Offer Advertisement will be available on the website of SEBI, BSE Limited and registered office

Capitalized terms used in this Advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to sucl

Pre-Offer

Computed as a percentage of pre preferential equity and voting share capital of Target Company

Computed as a percentage of Expanded equity voting share capital of Target Company

the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011

25.26%*

Size of the Offer (Number of Equity Shares Rs. 3,46,49,000 (Rupees Three Nil

(Shri D. Lyngdoh) (Administrator of CMJ University, Meghalaya) (Contact No.: 0364-221 226)

HCL INFOSYSTEMS LIMITED

CIN: L72200DL1986PLC023955 Regd. Office: 806, Siddharth, 96, Nehru Place, New Delhi-110 019 Corporate Office: A-11, Sector – 3, Noida - 201301 (U.P)
Tel: + 91-120-2520977, 2526518/519 Email: cosec@hclinfosystems.com, Website: www.hclinfosystems.in

NOTICE TO THE MEMBERS ON INFORMATION REGARDING 39™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

otice is hereby given that 39th Annual General Meeting ("AGM") of the Members of HCL Infosystems Limited ('the Company') will be held on Wednesday, 17th September, 2025 at 10:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact businesses, as set forth in the Notice of AGM ("AGM Notice) which is being circulated for convening the AGM.

Pursuant to the General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 and other circulars issued in the this regard, by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") read with the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular no. SEBI/HO/CFD/-POD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 ("SEBI Ćircular") Companies are allowed to convene their AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at the common venue. Hence, in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars, the AGM of the Company is being held through VC/OAVM. The Notice of 39th AGM together with Annual Report for the Financial Year 2024-25 will be

sent to those members electronically whose e-mail addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants (DPs). Further, the Company has issued letter to those Shareholders who have not registered their e-mail addresses with the Company/ Registrar & Share Transfer Agen (RTA) or Depository Participants, providing exact path and web link for direct access to the Notice of the 39th Annual General Meeting and the Annual Report for financial year 2024-25.The Notice of 39th AGM and the Annual Report shall also be available on the Company's website www.hclinfosystems.in and stock exchange's website www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the National Securitie Depository Limited ('NSDL') www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate remote e-voting and e-voting during the meeting. Members holding Shares in physical form who have not registered their e-mail addres with the Company or RTA, can register their e-mail address for receipt of Notice of 39th AGM Annual Report and the login details for joining the AGM through VC/ OAVM facility by sending a request to Alankit Assignments Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company at rta@alankit.com or contact Company Secretary of the Company at cosec@hclinfosystems.com by providing their name, folio no, scanned copy of share certificates (Front and Back), self-attested scanned copy of PAN card and Aadhar Card in

ng their e-mail addresses. Members holding Shares in dematerialised form are requested to register/update their e-mail IDs with their Depository Participants (DPs)

The Company will provide remote e-voting facility and e-voting facility to all its members to cast their votes on all the resolutions set out in the notice of 39th AGM. Detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM shall be provided in the notice of 39th AGM. This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company

and is in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI. The detailed process and manner of remote e-voting, e-voting at the AGM, instructions for attending the AGM through VC/OAVM, etc. will be provided in the AGM Notice

By Order of the Board of Directors For HCL Infosystems Limited

Place: Noida

Twinkle Monga

Date: 22nd August, 2025 Company Secretary and Compliance Officer

ADITYA BIRLA

ADITYA BIRLA FASHION AND RETAIL LIMITED

Registered Office: Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor, Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070; CIN: L18101MH2007PLC233901 | Website: www.abfrl.com

Email: secretarial@abfrl.adityabirla.com | Tel.: +91-86529 05000 | Fax: +91-86529 05400

INFORMATION REGARDING THE EIGHTEENTH ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the Eighteenth Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the Company will be held through Video Conferencing/ Other Audio-Visual Means on Tuesday, September 23, 2025 at 3:00 p.m IST, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Securities and Exchange Board of India

In compliance with the applicable circulars, the Notice of the AGM together with the Integrated Annual Report will be sent to the shareholders whose email IDs are registered with the Depository Participant/the Company. The Notice and Integrated Annual Report will also be available on the Company's website i.e. www.abfrl.com, the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) ("RTA") i.e. https://instavote.linkintime.co.in/ and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Manner of registering/updating email ID. Mobile Number and Bank Account details:

- Shareholders holding shares in Physical Mode: by furnishing details in Form ISR-1 duly signed by the Shareholder(s) as per specimen signature registered with the Company together with self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf at the registered office of the Company or RTA at C 101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or digitally signed documents via email at secretarial@abfrl.adityabirla.com or rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.
- Shareholders holding shares in Dematerialised Mode: with their respective Depository Participant.
- Facility for temporary registration of email ID, mobile number: register details on http://www.abfrl.com/investors/update-contact-details/ to receive all communication (including Integrated Annual Report) from the Company electronically

Shareholders will have an opportunity to cast their votes remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting and e-voting during the AGM will be provided in the Notice of the AGM.

The AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered e-mail ID in due course.

For Aditya Birla Fashion and Retail Limited

Sd/-**Anil Malik** President & Company Secretary ACS11197

An Aditya Birla Group Company



Place: Mumbai

Date: August 25, 2025

DDEV PLASTIKS INDUSTRIES LIMITED

CIN: L24290WB2020PLC241791

Regd Office: 2B, Pretoria Street, Kolkata-700 071

Telephone: +91-033-2282 3744/3745/3699/3671

E-Mail: kolkata@ddevgroup.in; Website: www.ddevgroup.in

NOTICE OF 5TH ANNUAL GENERAL MEETING, ELECTRONIC VOTING AND DIVIDEND

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 09/2024 dated 19.9.2024 read with its Circular No. 20/2020 dated 05.05.2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("the meeting" or "AGM") through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members, at a common venue, till 30.09.2025, which shall be in compliance with the provisions of Companies Act, 2013 read with Rules thereunder ("the Act"). Further Securities and Exchange Board of India ("SEBI") has vide its circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/ 2024/133 dated 03.10.2024 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/20220/79 dated 12.05.2020 ("collectively referred to as SEBI Circulars"), also granted certain relaxations in compliance with the provisions of the Act and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"). Therefore, in compliance with the Act, SEBI Listing Regulations, MCA Circulars and SEBI Circulars, the 5th AGM of the members of the company will be held through VC/OAVM on Monday, the 22nd day of September, 2025, at 11:30 a.m. (IST) to transact the businesses as set out in the Notice of 5th AGM.

Further, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 16th September 2025 to Monday, 22nd September, 2025 (both days inclusive) ("Book Closure Dates). The cut off date/record date for purpose of ascertaining the eligible shareholders to participate in the AGM and for payment of Dividend, if approved at the AGM, is 15th

In compliance with provisions of MCA Circulars and SEBI Circulars, the notice of 5th AGM including details and instructions fo In compliance with provisions of MCA Circulars and SEBI Circulars, the notice of 5th AGM including details and instructions for remote e-volting/e-volting at AGM (collectively referred to as "E-Volting"). Financial Staments including Auditors' Report, Board's Report and related Annexures attached therewith (Collectively referred to as "Annual Report 2024-25" or "Annual Report"), will be dispatched electronically to the members as at 15th August, 2025 whose E-mail IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents ("RTA") of the Company or with their respective Depository Participants ("DP"). The Company has availed the services of National Securities Depository Limited ("NSDL") for holding the AGM through VC/OAVM, Electronic dispatch of Annual Report and E-Voting.

In this regard, the members holding shares in Dematerialized Mode whose E-mail Ids for communication and/or Bank account details, for receipt of dividend amount directly to their respective bank accounts, are not registered with the Company/RTA/ DP are requested to update their E-mail ID and/or Bank Mandate with their respective DP. It is stated here that there are no members holding shares in Physical Mode, therefore option to update E-mail ID and/or Bank Mandate with the Company/RTA is not available

The AGM Notice and Annual Report will also be made available on the website of the Company under the head 'General Meeting' at https://www.ddevgroup.in/corporate-announcement and may also be accessed from the website of Stock Exchanges where the shares of the company are listed i.e BSE Limited at www.bseindia.com,National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and that of NSDL (service provider) at www.evoting.nsdl.com. Members can join the 5th AGM only through VC/OAVM and instructions for joining the AGM are provided in the Notice of 5th AGM. Members participating in the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum, under section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing the Remote E-voting facility (prior to AGM) as well as E-voting facility at AGM to all its members to cast vote on all resolutions set out in the Notice of 5th AGM. Members who do not cast their vote through Remote E-Voting will be allowed to cast vote through E-Voting at AGM. Instructions for E-voting is provided in the Notice of 5th AGM.

only person who acquires shares and becomes member of the company after the date of electronic dispatch of Annual Report and olds shares on the cut-off date may obtain the login id and password by following the instructions as mentioned in the Notice of 5th AGM or sending request at evoting@nsdl.com. Members may note that the Board of Directors had at its meeting held on 15th May, 2025 recommended dividend @ 175% (i.e. Re

1.75 per fully paid up equity share of Re.1 /- each), which subject to approval of members will be paid within 30 days from the date of AGM to the members whose names appear in the Register of Members/ Register of Beneficial Owners as on record date i.e. 15th September, 2025 through various online payment/ transfer modes to the members who have updated their bank account details. For members who have not updated their bank account details dividend warrant/draft/banker's cheque will be dispatched to their gistered address. However, to avoid delay in receipt of dividend members are requested to update their bank account details with In view of the changes made under the Income Tax Act. 1961 ("IT Act"), by the Finance Act. 2020, dividends paid or distributed by the

Company shall be taxable in the hands of the shareholders. Your company shall accordingly make the payments of Dividend, if declared at the AGM, after deducting Tax at Source ("TDS"). Members holding shares in Dematerialized mode are requested to complete and/or update their residential status, PAN and category and other relevant details, if any, as per IT Act with their DP. In respect of shares held in Escrow Account, the members have the option to update said particulars with the RTA. Necessary documents/ declarations for non deduction/lower deductions of TDS should be submitted before 16th September, 2025. Incomplete elayed submission may not to be considered

The above information is issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with MCA Circulars and SEBI Circulars and is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and that of the company (www.ddevgroup.in).

Date: 23.08.2025

For Ddev Plastiks Industries Limited Tanvi Goenka (Membership No. ACS 31176) **Company Secretary**

NOTICE



NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date*: August 28, 2025

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)#	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on August 21, 2025 (₹ per unit)
DSP Aggressive Hybrid Fund (erstwhile known as DSP Equity & Bond Fund)	Regular	IDCW	0.200	10.00	29.836
DSP Aggressive Hybrid Fund (erstwhile known as DSP Equity & Bond Fund)	Direct	IDCW	0.200	10.00	73.932

The per unit rate is same for individual and other category of investors. *If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund'), The Ruby, 25th Floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400028, Tel. No.: 91-22-66578000, Fax No.: 91-22 66578181, Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai

Date: August 24, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



of the Target Company



sued by Manager to the Offer on behalf of the A **Fast Track Finsec Private Limited** Office No. V-116, First Floor, New Delhi House, 27, Barakhamba Road. New Delhi-110001 | Tel. No.: +91-22-43029809

Email: mb@ftfinsec.com | Website: www.ftfinsec.com

SEBI Reg. No.: INM000012500 | CIN: U65191DL2010PTC200381 Place: New Delhi





















३०९९८९५०००२४९९

कब्जा सूचना

न्याअर्थी, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यान मिळालेल्या अधिकारांच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील एक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागु दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून **६० दिवसांत** चुकती

	करण्य	गलाठा मागणा सूचना जारा व	कला आह.		
ı	अ.		कर्जदार/ सह-कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ आणि
ı	क्र.	कर्ज क्र.	हमीदार/गहाणदार	सूचना दिनांक/ थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार
ı	3		१) सौ.अनिता अंकुश घाडगे.	११-०६-२०२५, रू. ३,९९,२५४.८९	दिनांक : २०-०८-२०२५
ı		VIOL 0052502	(कर्जदार), २) श्री अंकुश	(रूपये तीन लाख नव्याण्णव हजार दोनशे	वेळ : दु. ०३:४५ वा.
ı		४७५९९६३००००६९३	पांडुरंग घाडगे (सह-कर्जदार)	चौपन्न आणि एकोणनव्वद पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा
ı				१०/०६/२०२५ रोजीस	
- 1		2 22 2		77 7 7 7 7 7	////

मिळकतीचे वर्णन : राजा शिवाजी शाळेजवळ, डॉन लेन, गाव- आचोळे, नालासोपारा (पूर्व), तालुका- वसई, जिल्हा- पालघर. (४०१२०९) येथे स्थित जमीन धारक सर्व्हें क्र. १७४ (भा.), प्लॉट क्र. १० (भाग) वर बांधकामित साई गौरी अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगच्या रूम क्र. २०१, एकुण मोजमापित ५२०

	जा. रूट जारना रजाजर गिळना	ताच तच त नान जातन विनान.		
?	४७६१९४३००००८५४	 श्री गणेश मंगल घुडे (कर्जदार), २) सौ मनीषा गणेश घुडे (सह-कर्जदार), सौ. मंगल नामदेव घुडे (सह- कर्जदार) 	१६-०६-२०२५, रू. ३,२०,१६६.५० (रूपये तीन लाख वीस हजार एकशे सहासष्ट आणि पन्नास पैसे मात्र) १२/०६/२०२५ रोजीस	दिनांक : २१-०८-२०२५ वेळ : दु. १२:५५ वा. सांकेतिक कब्जा
	मिळकतीचे वर्णन : महसल	गाव उंबरपाडा, ग्रामपंचायत सरलगाव,	एसआरओ मरबाडच्या अधिकारक्षेत्रात. मरबाड	तालका आणि जिल्हा ठाणे-४२१४०१

येथे स्थित वर्ष १९९८ मधील बांधकामित घर क्र. ५३३, एकुण क्षेत्र मोजमापित ९३० चौ.फुट धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध: पूर्व: अंतर्गत रस्ता, पश्चिम: नामदेव भाऊ घुडे यांची मिळकत, उत्तर: उंबरपाडा अंतर्गत रस्ता, दक्षिण: मिळकत क्र.५३४.

४७५२४६८००००२० महता (सह-कजदार) रोजीस सांकेतिक कब्जा	अाण (कंजदार), र) सा. कलाश एम. ४७५२९६८००००२० मेहता (सह-कर्जदार) आणि ऐंशी पैसे मात्र) ०३/०३/२०२५	२१-०८-२०२५ वेळ : दु. ०३:०९ वा सांकेतिक कब्जा	दु. ०३:०९ वा.
आणि (केजदार), र) सा. कलाश एम.			
	आणि (केजदार), र) सा. कलाश एम.		

मिळकतीचे वर्णन : गाव चेंबूर, तालुका कुर्ला आणि जिल्हा मुंबई उपनगर मुंबई-४०००८९ येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित जिमनवर बांधकामित चेंबूर संदेश को-ऑप. हौ. सोसा. लि. च्या भक्ती हाइट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारती क्र. २ मध्ये, ''बी'' विंगमधील १४व्या मजल्यावर, मोजमापित ३२३ चौ. फूट (चटई क्षेत्र) असलेले फ्लॅट धारक क्र. १४०२ चे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेकडे किंवा त्या दिशेने: रस्त्याने, पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने मयूर बिलिंडगने, दक्षिणेकडे किंवा त्या दिशने: वैभव रेसिडेन्सी, उत्तरेकडे किंवा त्या दिशने: सहवास सीएचएसएल

१)सौ. पंचशीला भास्कर म्हस्के १२-०६-२०२५, रू. ४,७४,७२३.७१ दिनांक : (रूपये चार लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे (कर्जदार), २) श्री. भास्कर २०-०८-२०२५ फकीरराव तेवीस आणि एकाहत्तर पैसे मात्र) वेळ : स. ११:०० वा. सांकेतिक कब्जा म्हस्के (सह-कर्जदार) ११/०६/२०२५ रोजीस

मिळकतीचे वर्णन : स्थावर मिळकत धारक घर क्र. ८-२६-६२, एकूण क्षेत्र मोजमापित ३६० चौ.फू. सिद्धार्थ नगर, नामांतर कॉलनी, लॅन क्र. १, एन-१२ हडको, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) ४३१००१ चे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध: पर्वेकडे किंवा त्या दिशेने: प्रकाश गायकवाड यांचे घर पश्चिमेकडे: पंचशिला वाघमारे यांचे घर, दक्षिणेकडे: रस्त्याने, उत्तरेकडे: अण्णा कचोरू बनसोडे यांचे घर.

दिनांक :

दिनांक : २०-०८-२०२५

वेळ : द. ०२:३७ वा.

१) श्री प्रभाकर धर्मराज १६-०६-२०२५, रू. १५,५३,३६८.६४ ४७५२९४३००००४०६ उपाध्याय (कर्जदार) (रूपये पंधरा लाख त्रेपन्न हजार तीनशे अडसष्ट 20-06-2024 आणि चौसष्ट पैसे मात्र) २) सौ.क्षमता उपाध्याय वेळ : द. ०४:१५ वा. १५/०५/२०२५ रोजींस सांकेतिक कब्जा (सह-कर्जदार) मिळकतीचे वर्णन : नगरपरिषद नालासोपाराच्या हृद्दीमधील आणि वसई-तालका नालासोपारा येथील उप-प्रबंधकाच्या क्षेत्रामधील गाव सातिवली, तालक

मंगलमुर्ती नगर अशा ज्ञात बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरील स्थावर फ्लॅट क्र. ४०२, क्षेत्र मोजमापित ६१५ चौ.फूट (बिल्टअप क्षेत्र) म्हणजेच ५७.१६ चौ.मी (बिल्टअप क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग. दिनांक: २०-०८-२०२५ वेळ: द. १२-०६-२०२५, रू. ८,८९,१३५.८६ ०२:२७ वा. मिळकत-फ्लॅट क. १) श्री. संदेश चोगले (कर्जदार)

२) श्रीमती रोहिणी चोगले

(सह-कर्जदार) ११/०६/२०२५ रोजीस मिळकत-फ्लॅट क. ३०४ सांकेतिक कब्जा मिळकतीचे वर्णन : फ्लॅट क्र. १, एकूण क्षेत्र मोजमापित ३८० चौ. फूट, सर्व्हें क्र. २६/७/३ आणि हिस्सा क्र. ७/३ तळमजला, बी विंग, लक्ष्मी व्हिला म्हणून ओळखली जाणारी इमारत, भाल, तालुका येथे/पोस्ट अंबरनाथ, जिल्हा-ठाणे (४२९३०६) धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध: पूर्वेकडे किंवा त्या

(रूपये आठ लाख एकोणनव्वद हजार एकशे पस्तीस आणि शह्यांशी पैसे मात्र)

दिशेने: जोडलेली ए विंग, पश्चिमेकडे: मोकळी जागा, दक्षिणेकडे: तिसाई अपार्टमेंट, उत्तरेकडे: स्त्याने. २) फ्लॅट क्र. ३०४, एकूण क्षेत्र मोजमापित २६५ चौ. फूट, सर्व्हें क्र. २६/७/३ आणि हिस्सा क्र. ७/३, तिसरा मजला, बी विंग, लक्ष्मी व्हिला म्हणून ओळखली जाणारी इमारत भाल तालका येथे पोस्ट अंबरनाथ, जिल्हा-ठाणे (४२१३०६) धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, सिमाबद**, पर्वेकदे किंवा त्या दिशेते**: जोडलेली ए विंग, पश्चिमेकडे: मोकळी जागा, दक्षिणेकडे: तिसाई अपार्टमेंट, उत्तरेकडे: रस्त्याने.

•		१) श्री.योगेश संजय काटारे	१६-०६-२०२५, रू. २२,४४,६०१.६६	दिनांक :		
	141-4 D014D 0.01-4	(कर्जदार)	(रूपये बावीस लाख चव्वेचाळीस हजार	२१-०८-२०२५		
	४७५२९४२०००११७८	२) सौ. शुभांगी योगेश काटारे	सहाशे एक आणि सहासष्ट पैसे मात्र)	वेळ : द. ०१:४५ वा.		
		(सह-कर्जदार)	१२/०६/२०२५ रोजीस	सांकेतिक कब्जा		
			N 0 0 110			

मिळकतीचे वर्णन : मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई-४०००७५ च्या नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील एन वॉर्ड च्या पालिका लिमिटेड मधील गाव घाटकोपर विध्यवासिनी रमाबाई आंबेडकर नगर, गाव घाटकोपर, तालुका कुर्ला मधील सी.टी.एस. क्र. १९४ए (भा.) धारक १९६४ रोजीस बांधकामित बिल्डिंग क्र. ए-१ येथे स्थित शांतीसागर पोलीस को.ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या ४थ्या मजल्यावरील विध्यवासिनी, बिल्डिंग क्र. ए-१ च्या प्लॅट क्र. ४०४, क्षेत्र मोजमापित ३५५ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि **सिमाबद्धः पूर्वेद्वारेः** बिल्डिंग क्र. बी-६, **पश्चिमेद्वारेः** प्रवेश रोड, उत्तरेद्वारे: बिल्डिंग क्र. ३८, दक्षिणेद्वारे: बिल्डिंग क्र. ए-२.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कस्र केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शर्क्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मतेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये आणि सदः मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल.

ठिकाण : ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : २५.०८.२०२५

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

नोंदणीकृत कार्यालय : दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगलुरू-५६००७१. <u>शाखा कार्यालयः</u> दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडिस मल्वेरस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०

ASK Investment Managers Ltd Birla Aurora, 16 Level, Office Floor 9.

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 CIN No. U65993MH2004PLC147890 Tel: + 91 22 6652 0000 E-mail: cosec@askgroup.in

Website: www.askfinancials.com



व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिन्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणाऱ्या एएसके इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेडच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीसाठी सदस्यांना जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की एएसके इन्ट्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी वृपारी ३.३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) सुविधेद्वारे आयोजित केली जाणार आहे, जे एजीएमच्या सूचनेमध्ये (एजीएम सूचना) नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी आहे. वरीलप्रमाणे एजीएमचे आयोजन कंपनीज ऍक्ट, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुर्वीचे पालन करते, ने वेळोवेळी सुधारित केले जातात आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांसह वाचले जातात (एमसीए परिपत्रके). एजीएमचे मानण्यात येणारे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, वार्षिक अहवाल आणि संबंधित माहिती पाठवणे :

ज्या सबस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रिजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्याकडे मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी नोंद्गीकृत आहेत त्यांना ई-मेल द्वारे कंपनीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना आणि त्या सोबत जोडण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागढ़पत्रे समाविष्ट आहेत ती शुक्रवार,२२ ऑगस्ट २०२५ रोजी पाठवण्यात आली आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना कंपनीच्या www.askfinancials.com या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीन डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) (रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

ई-मतदान सुविधा :

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्बीनुसार, कंपनी तिच्या सदस्यांना एनएसडीएल मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम बरम्यान ई-व्होटिंग) मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग / ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि पासवर्ड जनरेशन तपशीलांसह माहिती आणि सूचना एजीएम सूचनेचा भाग आहेत.

सद्स्यांना खालील प्रमुख वेळेची नोंद् घेण्याची विनंती आहे :

सूचना पाठविण्याची तारीख	शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५
रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात	शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता (IST)
रिमोट ई-मतदानाचा शेवट	मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (IST)
ई-व्होटिंगसाठी अंतिम तारीख	बुधवार, १० सप्टेंबर २०२५

* रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर (IST) एनएसडीएल द्वारे अक्षम केले जाईल.

ई-मतदान पात्रता आणि सहभाग मार्गदर्शक तत्त्वे :

ब्धवार, १० सप्टेंबर २०२५ च्या कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारे सब्स्य फक्त एजीएमपूर्वी किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे दूरस्थपणे मतदान करू शकतात. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनलेले आणि कट-ऑफ तारखेला म्हणनेच बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी शेउर्स धारण करणारे कोणतेही सदस्य evoting@ nsdl.com वर विनंती पाठवून लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर सदस्य आधीच एनएसडीएलमध्ये रिमोट ई-व्होंटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर तो मतदान करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो. जर तो/ती त्याचा पासवर्ड विसरला असेल, तर तो www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असलेल्या Forgot User Details/Password पर्यायाचा वापर करून किंवा +९१ २२-४८८६ ७००० वर कॉल करून पासवर्ड रीसेट करू शकतो. डिमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य एजीएम सूचनेमध्ये एनएसडीएल ई-व्होटिंग सिस्टममध्ये प्रवेश अंतर्गत नमूढ़ केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी देखील समान लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर केला जाऊ शकतो.

ज्या सब्स्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतबान केलेले नाही, ते VC/OAVM द्वारे सभेत उपस्थित राहन वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. एकदा सदस्याने रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर मतदान केले की, अशा सदस्याला नंतर त्यात बढ़ल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी राहणार नाही.

तपासणीकर्त्याची माहिती :

वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्भतीने छाननी करण्यासाठी मेसर्स मनीष घिया अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजच्या भागीदार सुश्री संध्या रोहित मल्होत्रा (एफसीएस ६७१५) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विशेषतः, VC/OAVM द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या आणि उपस्थित राहण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग.

ई-व्होटिंग प्रक्रियेशी संबंधित काही शंका किंवा तक्रारी असल्यास, सब्स्य सुश्री प्राजक्ता पावले, कार्यकारी यांच्याशी evotingnsdl.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा एबएसडीएलला नॅशनल सिक्युरिटीन डिपॉझिटरी लिमिटेड, टी-३०१, तिसरा मनला, नमन चेंबर्स, जी-ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी-३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०० ०५१ येथे लिहू शकतात. सबस्य www.evoting.nsdl. com वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान नियमावली पाहू शकतात. सबस्य कंपनीच्या कंपनी सचिवांना cosec@askgroup.in वर किंवा नोंदणीकृत कार्यालयीन पत्यावर देखील लिह् शकतात.

एएसके इनव्हेस्टमेंट मॅनेजरस लिमिटेड करिता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ऑगस्ट २५, २०२५

कंपनी सचिव (ICSI Membership No. ACS 19182)

जाहीर सूचना

परिशिष्टामध्ये नमुद्र केलेल्या मालमत्तेतील हक्क, मालकी व स्वारस्य यांची तपासणी करीत आहे. कोणत्याही व्यक्तीस, सदर परिशिष्टातील मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागावर, करार, मागणी, वारसा, विक्री, हस्तांतरण, अदलाबदल, हक्कदान, गहाण, चार्ज, भेट, ट्रस्ट, करारबद्ध बंधन, हक्क, वारसा, दावा, हक्कभोग, हिस्सा, भाडेकरार, उपभाडेकरार, देखभाल, इझमेंट, वसीयत, हक्कदान, वारसा हक्क, विभागणी, खटला, डिक्री, जप्ती आदेश, स्थगिती आदेश, अधिग्रहण, ताबा, अडथळा, विकास हक्क, संयुक्त उद्यम, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, आगाऊ रक्कम, एफएसआय/टीडीआर वापर अथवा कायद्याच्या अंमलबजावणीदारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे. अथवा सदर मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागावर, बांधकामावर किंवा मालकाचा सदर मालमत्ता विकसित/विक्री करण्याचा हक्क यावर दावा. हक्क. हिस्सा अथवा स्वारस्य असल्यास. त्यांनी तो दावा लेखी स्वरूपात व प्रमाणित खरे कागदपत्रीय पुराव्यासह, खाली नमूद पत्त्यावर, सदर जाहिरातीच्या प्रकाशनाच्या दिनांकापासन १४ (चौदा) दिवसांच्या आत सादर करावा. अन्यथा. असा दावा. हक किंवा स्वारस्य, असल्यास, तो माफ/त्याग केलेला मानला जाईल व तो मालक व त्यांचे त्रारस/उत्तराधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाही.

परिशिष्ट गाव मुर्धे, सर्व्हे क्र. ९१/१६, क्षेत्रफळ ००.०२.०० हेक्टर, एकूण क्षेत्रफळ ००.०४.०० हेक्टर मधील अविभाजित हिस्सा, तालुका व जिल्हा ठाणे, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत, व ठाणे

ठिकाण : मुंबई वकील, उच्च न्यायालय दिनांक : २५.०८.२०२५

उपनिबंधकांच्या अधिकारक्षेत्रात

दिनांक : २५ ऑगस्ट, २०२५

कर्जदार/सह-कर्जदार/

स्थळ : मुंबई





आदित्य बिर्ला फॅशन ॲंण्ड रिटेल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग 'ए', ४था आणि ५वा मजला, युनिट नं. ४०१, ४०३, ५०१, ५०२, एल.बी.एस. रोड, कुर्ला, मुंबई - ४०० ०७०; CIN: L18101MH2007PLC233901 | वेबसाईट: www.abfrl.com

ई-मेल: secretarial@abfrl.adityabirla.com । दूरध्वनी क्र.: +९१-८६५२९ ०५००० । फॅक्स: +९१-८६५२९ ०५४००

अठराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की कंपनीच्या भागधारकाची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यमाद्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये . एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार केले जातील.

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या (''कायदा''), भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदी आणि भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड यांनी जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचल्या जाणाऱ्या तरतूरींचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल

लागू असलेल्या परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल अशा भागधारकांना पाठवला जाईल ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहमागी/कपनीकडे नोंदणीकृत आहेत. सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल कपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.abfrl.com, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (''आरटीए'') म्हणजेच <u>https://instavote.linkintime.co.in/</u> आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध असतील.

र्डमेल आयडी मोबार्डल नंबर आणि बँक खात्याचे तपशील नोंदणी / अपडेट करण्याची पद्धतः

- <u>छापील स्वरूपात भागधारणा असणारे भागधारक:</u> कंपनीकडे नोंदणीकृत नमुना स्वाक्षरीनुसार भागधारकांनी स्वाक्षरी केलेल्या फॉर्म एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०००८३ येथे पॅन कार्ड आणि रद्द केलेल्या चेक लीफची स्व–साक्षांकित प्रत किंवा डिजिटल स्वाक्षरी केलेले कागदपत्रे <u>secretarialabfrl@adityabirla.com</u> किंवा <u>rnt.helpdeskin.mpms.mufg.com</u> या
- डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भागधारणा असणारे भागधारकः त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीसह.
- **ईमेल आयडी, मोबाईल नंबरची तात्परती नोंदणी करण्याची सुविधा:** कंपनीकड़न सर्व संप्रेषण (एकात्मिक वार्षिक अहवालासह

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी http://www.abfrl.com/investors/update-contact-details/ वर तपशील नोंदवा.

सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे भागधारकांना सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दूरस्थपणे किंवा

व्यवसायावर मतदान करण्याची संधी असेल. सर्वसाधारण सभे दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये प्रदान केली जाईल

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना योग्य वेळी लागू कायद्यानुसार भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाईल. आदित्य बिर्ला फॅशन ॲण्ड रिटेल लिमिटेड करित

> सही / -अनिल मलिक अध्यक्ष अँड कंपनी सेक्रेटरी ACS11197

आदित्य बिर्ला ग्रुप कपनी

PICICI Home Finance एचएफसी टॉवर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९, भारत कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय

शाखा कार्यालय:२रा मजला, कार्यालय २०४, जंक्शन ४०६, प्लॉट क्रमांक ४०६/एलबी, टक्का रोड, पनवेल पश्चिम ४१०२०६ शाखा कार्यालय: दुकान क्र. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, नेक्स्ट लेव्हल मॉल, हॉटेल ग्रँड मेहफिल समोर, कॅम्प रोड, अमरावती- ४४४६०९ शाखा कार्यालयः २रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिदास, पटियाला हाऊस समोर, नगर, मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर- ४१४००३ शाखा कार्यालयः दुकान क्र. ६०४ आणि ६०५, ललित रुंगटा ग्रुप, ६वा मजला, रुंगटा सुपरमस, चाडक सर्कल, तिडके कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र, "४२२००२ शाखा कार्यालयः दुकान क्र. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, नेक्स्ट लेव्हल मॉल, हॉटेल ग्रँड मेहफिल समोर, कॅम्प रोड, अमरावती – ४४४६०१ शाखा कार्यालयः सिटी सर्व्हे क्र. १९७६बी/एल+२ इंडिया गरैज, साउथ वेस्टर्न कॉर्नर, इंडिया प्लाझा कॉम्प्लेक्सचा पहिला मजला, जिल्हा पेठ स्वातंत्र्य चौक, जळगाव –४२५००१ शाखा कार्यालयः दुकान क्र. २९, शाकंबरी स्केअर, दुसरा मजला, दुर्गा चौक, अकोला –४४४००१. शाखा कार्यालयः २रा मजला, युनिट क्र. २०८, २०९ आणि २१०, काकडे बिझ आयकॉन, सीटीएस क्र. २६८७८, भांबुर्डो, ई स्केअरच्या पुढे, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर पुणे–४११००५. (नियम ८ (६) साठी परंतुके पहा) स्थावर मत्तांच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एप्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ८(६) चे परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकारेता ई-लिलाव विक्री सूचना

जिचा ताबा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती या खाली दिलेल्या संक्षिप्त तपशीलानुसार 'जे आहे जेथे आहे ' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकर्ण्यात येणार आहे:-

तारण मनेचा तपणील सह थकीत राखीव किंमत मिळकतीच्या लिलावाची लिलावाच्या सरफैसी

क्रास्तवाचि नाव/ कर्ज खाते क्र. (क्री) (क्री) (क्री) (क्री) (क्री) (क्री) (क्रा) (क्रा	अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	तारण मत्तेचा तपशील सह	थकीत	राखीव किंमत	मिळकतीच्या	लिलावाची	लिलावाच्या	
(की) (की) (की) (की) (की) (की) (की) (की)	ял.	हमीदार/ कायदेशीर	काही असल्यास ज्ञात भार	रक्कम	इसारा	निरीक्षणाची	तारीख व	तारखेच्या	टप्पा
(सी) (सी) (सी) (सी) (सी) (सी) (सी) (सी)		वारसदाराचे नाव/ कर्ज खाते क्र.					वळ		
. अनुल बाळामाहेल बाघव (कर्कदार) हर्नेट करी, विक्रांत इस्टेट हरी, विक्रा	π\	(af)	(-0)	(-0)			(-A)		(आय)
किंदीय) इन्टेंट करी, विक्रांत झरेट १०३/- २०१५ २०१५ २०१५ २०१५ १	_	, ,							· ·
लंक क. प्रत्यविक्त कर १८०१२ के विक्र के प्रत्यविक्त कर १९ आगंक्ट के कि स्वा स्वा क्ष्यविक्त कर १९ आगंक्ट के १००१ के	۲.					1			सांकेतिक ताबा
स्वपाय गोराजी पाचवां दे (कर्जदार) महान्य कराय प्रकार कराय प्रकार कराय प्रकार									ताला
. स्पाय गोटाजी पाचखंड (कर्जदार) पतांट क्र.११ ए. त्यावरीत क्रांत्र प्राचन क्रमात पाचखंड (सह-कर्जदार) तंत्र क्र. १८ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९									
सहनंद रूपात पाचखंड (सह- कर्जदार) स्ति क्र. (कर्जदार) स्ति क्र. (कर. (कर्जदार) स्ति क्र. (कर्जदार) स	_								
कर्जदार) हर्ने क्र. (लंने क्र. क्र. क्र. क्र. क्र. क्र. क्र. क्र.	۲.								प्रत्यक्ष
तंत्र क. (स्त्रप्यस्प्यस्प्राज्ञाव०००१४०४१४१८ (महास्यूर्४४८०५ वे.) समावती, अमावती, अम									ताबा
ण्लाप्वण्ण्यायव००००१४५११५ (अ. अमरावती, अमरावती, प्रत्यावण्ण्यावण्याव००००१४५११५ (अ. असरावती, अमरावती, अमरावती, प्रत्यावण्ण्याव००००१४५११५० (अ. महाराष्ट्र ४४६००५ वेषे.) श्रण्णायाहिव एकनाव बर्डे (कर्नदार) कर्नदार) तंत्र क. एक्स, महाराष्ट्र ५१,५६, तेषे. ११,५६, नारदेवळे, तताटी एलाच्वर्डआर००००११५०५३४ (४५०, मारदेवळे, तताटी) एलाच्वर्डआर००००११५०५३४ (४५००३४ (४५०००००१५५५४५४) (स्त्वं वर्ष विते (कर्जदार) क्रावंता काळ, ता. नगर, प्रत्याव, स्वार्म प्रार्ड असर्वेद्याव, स्वार्म प्रार्ड (असर्वेद्याव, स्वर्म प्रार्ड (असर्वेद्याव, स्वार्म प्रार्ड (असर्वेद्याव, स्वार्म प्रार्ड (असर्वेद्याव, स्वार्म प्रार्ड (असर्वेद्याव, स्वार्म असर्व (असर्वेद्याव, स्वर्व) (असर्व)						1	~		
पल्लच्यण्यभाव००००१४५१२५७ व्यापावती, अमागवती, क्राल्यव्यापाववा०००१४५१२५० महाराष्ट्र ४४४८०५ येथे. श्रण्यावाचिव एकनाथ बर्डे (कर्जदार) कर्यमा अण्णासाहेव वृद्ध सह-कर्जदार) क्षेत्र क्र. ११२, १२ मजला, स्वरानंद्र अपार्टमेंट, मधुवा प्लाट्येवको, तलाठी एलएवण्डीआर००००१२५०५३४ प्राव्यावाचिक कर तेथे. अहमदनार, महाराष्ट्र ४१४००२ प्राच्यावाचिक कर तेथे. अहमदनार, महाराष्ट्र ४१४००२ हे. १२०१५ क. १२४०, प्राच्यावाचिक कर तेथे. अहमदनार, महाराष्ट्र ४१४००२ हे. १४००००००००००००००००००००००००००००००००००००					10-7	3 7	3 7	41. 241	
स्त्राचिष्यप्रमायाविक वित्ते (कर्जदार) संज्ञा क्रि. वित्ते (सह-कर्जदार) स्विक्ष व्यक्ति क्र. प्रमायं क्रि. वित्ते (सह-कर्जदार) स्विक्ष व्यक्ति क्र. प्रमायं क्ष. प्रथा क्ष. प्रमायं क्ष. प्रथा क्ष. प्रमायं क्ष. प्रथा क्ष. प्रमायं क्ष. प्रथा क्ष. प्रमायं क्ष. प्रमायं क्ष. प्रमायं क्ष. प्रमायं क्ष. प्रमा									
 श्रण्णासाहेब एकनाथ बर्डे (कर्कदार) कर्ता आणासाहेब एकनाथ बर्डे (कर्कदार) कराना आणासाहेब वर्डे (कर्कदार) लंक क्र. प्रसुवन नर्दार क्र. स. क्र. ८६०/- ८०५/- १९ ऑगस्ट २०२५ स. ११,०० ते टु. ०३:०० ते सार्थ. ५२०० ८०५/- १९ ऑगस्ट २०२५ स. ११,०० ते टु. ०३:०० ते सार्थ. ५२००० १५ ५५० ५३५ ५०० ते सार्थ. ५२००० ते प्रसुवन नर्दार क्र. स. क्र. १९ १९ औं स्ट १९ १९ स. ११,०० ते टु. ०३:०० ते ता. पूर्वी क्र. १८०० ते ते हु. ०३:०० ते सार्थ. ५२००० ते सार्थ. ५००० ते सार्थ. ५०० ते सार्थ. ५००० ते सार्थ. ५००० ते सार्थ. ५००० ते सार्थ. ५००० ते									
(कर्जदार) करणा आणासाहेब बहुँ (सह-कर्जदार) तंत्र क्र. (सह-कर्जदार) सह-कर्जदार)	₹.			₹.	₹. १४.०८.	१९ सप्टेंबर	२६ सप्टेंबर	२५ सप्टेंबर	प्रत्यक्ष
चर्च (सह-कर्जदार) लंत क. एलएचएएडिआर००००१२५०५३४ एलएचएडिआर००००१२५०५३५ एलएचएएस००००१५५५४७१ स्त संजय वित्ते (कर्जदार) लंत क. एलएचएएएएस००००१५५५४७१ एलएचएएएएस००००१५५५४७१ एलएचएएएस००००१५५५४७१ एलएचएएएस००००१५५५४७१ एलएचएएएस००००१५५५४७१ एलएचएएएस००००१५५५४७२ एलएचएएस००००१५५५४७२ एलएचएएस००००१५५५४७२ एलएचएएसाज०००१५५५४७२ एलएचएएसाज०००१५५५४७२ स्त संजय वित्ते (कर्जदार) केला, प्रचान मार, पेठ तोड नाशिक, ३१/१/२/ ८/५/बी, नाशिक, महाएष्ट्र १२२००३ पलएचएएसाज००००१३४९१२१ एलएचएएसाज००००१३४९११२ एलएचएएसाज००००१३४९११२ एलएचएएसाज००००१३४९११२ एलएचएएसाज००००१३४९११२ एलएचएएसाजा००००१३४९११२ एलएचएएसाजा००००१३४९११२ एलएचएएसाजा००००१३४९११२ एलएचएएसाजा००००१४४८४०२ एलएचएएन००००१४४८४०२ एलएचएएन००००१४४८४०२ एलएचएएन००००१४४८४०२ एलएचएएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएन००००१४४८४०२ एलएचएकपल००००१४४८४०२ एलएचएकपल००००१४४८४०२ एलएचएकपल००००१४७४८०० लक्तिक, ताजाण जिल्हा क्रान्ट्र इस्त स्वाप्त प्रचान कराण प्रचान कर						1			ताबा
्लंक क.									
्र. सुत्ज संजय चित्ते (कर्जदार) संजय फिक्सरा विते (कर्जदार) संजय फिक्सरा चिते (कर्जदार) संजय फिक्सरा चिते (कर्जदार) संजय फिक्सरा चिते (कर्जदार) संजय फिक्सरा चिते (कर्जदार) संजय प्रताण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण्यण		लॅन क्र.		१९ ऑगस्ट		दु. ०३:००		वा. पूर्वी	
१८. सुस्ज संजय चित्ते (कर्जदार) संजय फिक्स चित्ते (सह-कर्जदार) लंक क्र. ०६, तळ फिक्स चित्ते (सह-कर्जदार) एलएचएमएएस००००१५४५४७२ एलएचएमएएस००००१५४५४७२ वर्ग पृ.४१८/२/५ ५ए/५वी, नाशिक, महराएट्र ४२२००३ १८९८०००००१४४५४७२ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९९२१ एलएचएएएअय००००१३४९४२० एलएचलेएएल००००१४४८४० एलएचलेएएल००००१४४८४० एलएचलेएएल००००१४४८४० एलएचलेएएल००००१४४८४० एलएचलेएएल००००१४४८४० एलएचलेएएल००००१४४८४० एलएचलेएए००००१४४८४० एलएचलेएए०००००१४४८४० एलएचलेएए०००००१४४८४० एलएचलेएए०००००१४४८४० एलएचलेएए०००००१४४८४० एलएचलेएए०००००१४४८४० एलएचलेएए०००००१४४८४० एलएचलेए०००००१४४८४० एलएचलेए०००००१४७८४० एलएचलेए०००००१४७८४० एलएचलेए०००००१४७८४० एलएचलेए०००००१५७२८७ एलएचएकेएल०००००१५७२८७ एलएचलेए०००००१५७२८७ एलएचलेए०००००१५७२८७ एलएचले००००१५७२८७ एलएचलेए०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले००००१५७२८७ एलएचले००००००१५७२८७ एलएचले००००००१४०४८० एलएचले००००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले००००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले०००००१५७२८७ एलएचले००००००१५७२८७ नहे के. १९०० हे छोत होता. प्राचन के. १९०० हे छोत होता. प्राचन के. १९०० हे छोत होता. ५००००००००००००००००००००००००००००००००००००		एलएचएडीआर००००१२५०५३४	कार्यालयाजवळ, ता. नगर,	२०२५					
ह. स्तुका संजय चित्ते (कर्जदार) संजय फिकिस चित्ते (कर्जदार) संजय फिकिस चित्ते (कर्जदार) संजय फिकिस चित्ते (कर्जदार) संजय प्रलाण्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्यल्		एलएचएडीआर००००१२५०५३५							
ण्डिका चित्तं (सह-कर्जदार) लंतं क्र. एलाएचएनएएस००००१५४५५७१ एलाएचएनएएस००००१५४५५७२ एलाएचएनएएस००००१५४५७२ र्वेष्ठ प्रतिक्र समीर, प्रतिक्र ते । स्वान्त सल्डेंग रिसिडेन्सी अहमद (सह-कर्जदार) लंत क्र. एलएचएएमआव००००१३४९१३१ एलएचएएमआव००००१३४९१३१ स्वान्त समीर, प्रतिक्र ते । स्वान्त सल्डेंग रिसिडेन्सीच्या अतील बाजूस, एस मार्ट, मित्रा ताईन एतत्वाडा, मौजे खेल, तपमाळी, ता. अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ प्लार्प्जेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ प्रतिक्र क्र. टी५ आणि टी६, इति क्र. टी५ आणि टी६, वार्त इति क्र. टि५ टी० एलएचएकेएल०००००१५७३८७० एलएचएकेएल०००००१५७३८७० एलएचएकेएल०००००१५७३८७० एलएचएकेएल०००००१५७३८७० एलएचएकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल०००००१५७३८७० एलएचकेएल००००००१५७३८७० एलएचकेएल००००००१५७३८७० एलएचकेएल००००००१५७३८७० एलएचकेएल००००००१५७३८७० चित्र केति केति स्वि भागा आणि किला अक्लाल। स्वर्व मार्च सम्प्रेस समारे समारे प्रतिकरी स्वर्व समारे सम्प्रेस समारे समारे समारे प्रतिकरी स्वर्व समारे समा		. 67/ 1				7		- 7	
लंन क.	٤.					1			प्रत्यक्ष
ण्लाण्वण्लण्ण्लाण्लाण्लाण्लाण्लाण्लाण्लाण्लाण्ल									ताबा
ण्लाण्चएनएएस००००१५४५४७२ व्यवस्थित नगर, पेठ रोड नाशिक, ३१/१/२/५ ए/५वी, नाशिक, महाराष्ट्र ४२२००३ रहे सार्चेबर सहाराज परवीन अब्दुल शरीक अहमद (कर्जदार) महानाज परवीन अब्दुल शरीक अहमद (कर्जदार) केलिक सर्ल्ड केलिक स्विट									
नाशिक, ३१/१/२/२ ५ए/५वी, नाशिक, महाराष्ट्र ४२२००३ १९ सार्टेबर २०२५ २०२५ २०२५ २०२५ २०२५ २०२५ २०२५ २०२					-	9. 04.00	9. 04.00	ના. તૂના	
4ए/५बी, नाशिक, महाराष्ट्र १२२००३ 8. १६,०१, ११ साटेंबर २०२५ २०२५ से सारें प्रतान प्रवीन अब्दुल शरीक अहमद (कर्जदार) मेहनाज परवीन अब्दुल शरीक अहमद (सह-कर्जदार) लेंन क्र. एलएचएएमआय००००१३४९९२१ एलएचएएमआय००००१३४९९११ मेहा लाईन, परतवाडा, मौजे खेल, तयमाळी, ता. अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ प्लॉट क्र. २३, तेथील पूर्व सार्थ, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ प्लॉट क्र. २३, तेथील पूर्व (सह-कर्जदार) लेंन क्र. एलएचचेएलएन००००१४४८४०१ एलएचचेएलएन००००१४४८४०१ एलएचचेएलएन००००१४४८४०१ एलएचचेपलएन००००१४४८४०१ एलएचचेपलएन००००१४४८४०१ पल्तेट्र हे. १८०/ हे. १८०/ २०२५ सार्थ, १९०० वा. पूर्वी व्यक्ति मारा प्रतिच रोडला जळगाव पाचोरा, महाराष्ट्र ४४४००, वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १४५१ चा. महाराष्ट्र ४४४००, वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १५५७ चा. महाराष्ट्र ४४४००, वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १५५७ चा. महाराष्ट्र ४४४००, वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १५५ चा. १६००/ हे. ३,०२, वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १५५ चा. महाराष्ट्र ४४४००, वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १५५ चा. १५०० वा. पूर्वी इमारत, प्लॉट क्र. १५४ चा. पलएचचफेएल००००१४७३८७० एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७० वे. पलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ एलएचफेएल००००१४७३८७ वे. पलएचफेएल००००१४७३८७ वे. पलएचफेएल००००१४७४७० वे. पलएचफ वे. पलएफ वे. पलएचफ वे. पलएफ वे. पलएचफ		101/4/1/101-1-1/10/00/		(-(1					
अब्दुल शरीक अहमद (कर्जदार) पलॅट क्र. ३०४, तिसरा रू. भाजा, सर्लहेंग्न रेसिडेन्सी रू. भाजा, महाराष्ट्र ४४८०५ पलंड क्र. ६३/१, पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएएमआय००००१३४९९२१ पलंपचएपा पलंपचंप पैस्त पलंपचंप पलंपचंपचंपचंपचंपचंपचंपचंपचंपचंपचंपचंपचंपचं									
मेहनाज परवीन अब्दुल शरीक अहमद (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचएएमआय००००१३४९९२१ एलएचएएमआय००००१३४९९२१ एलएचएएमआय००००१३४९९२१ सेमिड्र लाइन, परतवाडा, मौजे खेल, तपमाळी, ता. अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ एलएचजेएएल्नजेएल्एन००००१४४८४०२ एलएचजेएल्एन०००००१४४८४०२ एलएचजेएल्एन००००१४४८४०२ च्रा इस्प्रीचल अञ्चा नावाच आणी शैलीची अणी शैलीची अगर, महाराष्ट्र ४२४००५ एलएचपर्केएल००००१५७३८७० एलएचप्रकेएल००००१५७३८७० एलएचप्रकेएल००००१५७३८७० एलएचप्रकेएल००००१५७३८७० एलएचप्रकेएल००००१५७३८७० एलएचप्रकेप्रल००००१४४८४०२ सेस्वा इस्प्रीचल अञ्चा नावाच आणी शैलीची समारत, प्लॉट क्र.१७, भाष्टुल क्र.१७, भाष्टुल क्र.१७, भाष्टुल क्र.१७, भाष्टुल क्र.१७, भाष्टुल क्र.१७, भाष्ट्र अर्थ क्र.१७, माह्रारष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.									
अहमद (सह-कर्जदार) लॅन क्र. अहमद (सह-कर्जदार) लंन क्र. अहमद (सह-कर्जदार) लॅन क्र. अहमद (सह-कर्जदार) लंन क्र. अहमद (सह-कर्जदार) लंक कर्जदार अहमद (सह-कर्जदार) लंक कर	۹.	अब्दुल शरीक अहमद (कर्जदार)	फ्लॅट क्र. ३०४, तिसरा	₹.	रु. १६,०१,	१९ सप्टेंबर	२६ सप्टेंबर	२५ सप्टेंबर	प्रत्यक्ष
लॅन क्र. जातीर बाजुस, एस मार्ट, मिश्रा लाईन, परतवाडा, महाराष्ट्र ४४४८०५ स्तर राजेश भैरू (कर्जदार) कुराण वाचेरा (क्राण्य प्रकेपल १८४८४०२ पाचोरा, जिल्हा जळगाव, पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, पाचोरा (कर्जदार) सावमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) कुराण राजेश भैरू (कर्जदार) सावमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) कुराण राजेश भीरू (कर्जदार) सावमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) कुराण राजेश भीरू (कर्जदार) सावमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) कुराण राजेश भीरू (कर्जदार) सावमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) कुराण राजेश भीरू (कर्जदार) कुराण राजेश भीरू (क्राण राजेश भीरू (कर्जदार) कुराण राजेश भीरू (क्राण राजेश भीरू (क्				२२,५७,	२८०/-			२०२५	ताबा
एलएचएएमआय००००१३४९९२१ एलएचएएमआय००००१३४९९२१ पिश्रा लाईन, परतवाडा, मौजे खेल, तपमाळी, ता. अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ प्लार्एचचेपलएन००००१४४८४०१ एलएचचेपलएन००००१४४८४०१ एलएचचेपलएन००००१४४८४०१ एलएचचेपलएन००००१४४८४०१ एलएचचेपलएन००००१४४८४०१ पाचोरा, जिल्हा जळगाव, पाचोरा, महाराष्ट्र ४४४२०१, खा (सह-कर्जदार) लॅन क्र. अमीर खान शब्बीर खान (कर्जदार) सायमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचपल्फेएल००००१४४८४०१ एलएचप्केएल००००१४८८४०३ एलएचएकेपल००००१४८८४०३ पाचोरा, महाराष्ट्र ४४४२०१, वाञ्चल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १९, ऑगस्ट १९ साटेंबर २०२५ वा. पूर्वी पाचोर, महाराष्ट्र ४४४०००१ एलएचप्केएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१४७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१४७३८७०									
एलएचएएमआय००००११३४९१३१ मिश्रा लाईन, परतवाडा, मौजे खेल, तपमाळी, ता. अचलपुर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ राजेश भैरू, राजेश मुलचंद भैरू (सह-कर्जदार) लंन क्र. एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेपलएन००००१४४८४०२ प्रतेष्ट क्र. टी५ आणि टी६, ह्यात इम्पीरियल अशा नावाची आणी शैलीची झमारत, प्लॉट क्र.१७४ चा भाग, नाझल शीट क्र.१७४ चा भाग, नाझल शीट क्र.१७६ चा भाग, नाझल शीट क्र.१७६ चा मारा, प्रतेष्ट चीक, ता.आणि जिल्हा अकोला, महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.					१२८/-	दु. ०३:००	दु. ०३:००	वा. पूर्वी	
#ोजे खेल, तपमाळी, ता. अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ स. भारत राजेश भैरू (कर्जदार) कुराण राजेश भैरू (कर्जदार) कुराण राजेश भैरू (गंजेश मुलचंद भैरू (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएजेएलचंपलएन००००१४४८४०२ एलोट के स्वार्थ मारा, निराण पंपिंग रोड, जिल्हा जळगाव, पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, खान (सह-कर्जदार) लॅन क्र. अभीर खान (सह-कर्जदार) लॅन क्र. चारा, महाराष्ट्र ४२४०० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचरकेएल००००१५७३८७० वर्ष हेथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.				२०२५					
अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र ४४४८०५ स. भारत राजेश मैरू (सर्कवंदार) कुराण राजेश मैरू (सर्कवंदार) कुराण राजेश मैरू (सर्कवंदार) कुराण राजेश मैरू (सर्कवंदार) कुराण राजेश मेरू (सर्ववंदार) कुराण		एलएचएएमआय००००१३४५५३१							
महाराष्ट्र ४४४८०५ सारत राजेश भैरू (कर्जदार) कुराण राजेश भेरू (कर्जदार) कुराण राजेश भीर (क्राजेश भेरू (क्राजेश भीर									
. भारत राजेश भैरू (कर्जदार) कुराण राजेश भैरू (राजेश मुलचंद भैरू (सह-कर्जदार) लॅन क्र. (सह-कर्जदार) लॅन क्र. (सह-कर्जदार) लंद कर (सह-कर-क्ष्य) साथमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) ह्रात इम्पीरियल अशा साथमा आणि शैलीची सायन (सह-कर-क्ष्य) साथमा, नाझुल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १७ औंगस्ट एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० यथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.									
प्राजेश भैरू, राजेश मुलबंद भैरू (सह-कर्जदार) हं २,०१८ (सह-४/१/वी, बळीराम पाटील, गोकुळधाम प्रालेफ सेल्लएचजेपलएन००००१४४८४०१ एलएचजेपलएन००००१४४८४०१ पाचोरा, प्राताण पॉपिंग रोड, पाचोरा, प्राताण पॉपिंग रोड, पाचोरा, प्राताण पॉपिंग रोड, व्राता कळगाव, पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, वर्ण साम्या खानम अमीर खान (सह-कर्जदार) हं नक्ष्र, एलएचप्रकेएल००००१५७३८७० स्थाप स्वाना अमीर सामा, नाझुल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १७, नाझुल शीट क्र. १०, नाझुल	F	भारत राजेण भैक्र (कर्जटार) कराण		7.	E 20 3/	१९ मार्जेना	२६ मा र्जेना	೨೬ ಸರ್ವೆಪ	प्रत्यक्ष
(सह-कर्जदार) लॅन क्र. अमीर खान शब्बीर खान (कर्जदार) साथमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचजेएलएन००००१४४८४०२ एलएचजेएलएन००००१४४८४०२ अमीर खान शब्बीर खान (कर्जदार) साथमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचपकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० सहाराष्ट्र ४४४००१ वेथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.	٦.					1			ताबा
लॅन क्र. ज्ञिस पाटील, गोकुळधाम १९ ऑगस्ट ८६८/- टु. ०३:०० टु. ०३:०० वा. पूर्वी गरा, पाराण पंिंपा रोड, पाचोरा, जिल्हा जळगाव पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, जाञ्जलाव पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, खान (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० प्रतिस्त अहा, ता.आणि विकल्ला अकोला, महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.									(11-11
एलएचजेएलएन००००१४४८४०१ एलएचजेएलएन००००१४४८४०१ पाचोरा, जिल्हा जळगाव, पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, पलंद क्र. शि. आणि टीह, हि.									
पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१, अमीर खान शब्बीर खान (कंवंदार) सायमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) एंते क. एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० सहाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.		एलएचजेएलएन००००१४४८४०१		२०२५				-	
9. अमीर खान शब्बीर खान (कर्जदार) सायमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) लॅन क्र. फ्लॉट क्र. टी५ आणि टी६, ह्यात इम्पीरियल अशा शत्नी सिंच शत्मारत, प्लॉट क्र. २७४ चा एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० स्थात अप्राचनिक, ता.आणि विभाग. ११.००/- ११९/- १९ ऑगस्ट २०२५ १९०/- १		एलएचजेएलएन००००१४४८४०३	पाचोरा, जिल्हा जळगाव,						
(कर्जदार) सायमा खानम अमीर खान (सह-कर्जदार) ह्यात इम्पीरियल अशा नावाची आणी शैलीची हसारत, प्लॉट क्र.२७४ च १९१/- ह. ३,७२, स. ११:०० ते दु. ०२:०० ते सायं. ५:०० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० नाझुल शीट क्र. १७ डी, डी जुने शहर, जय हिंद चौक, ता.आणि तिल्हा अकोला, महाराष्ट्र ४४४०००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.			पाचोरा, महाराष्ट्र ४२४२०१,						
खान (सह-कर्जदार) लॅन क्र. एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० सामा, नाझुल शीट क्र. १७, ०२२५ नाझुल शीट क्र. १७, उ०२५ नाझुल शीट क्र. १०, उ००	૭.		· · · · · · · · · · · · · · · · · · ·						प्रत्यक्ष
लॅन क्र. एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७० पलएचएकेएल००००१५७३८७० नाझुल शीट क्र. १७५ नाझुल शीट क्र. १०५ नाझुल शीट क्र. १७५ नाझुल शीट क्र. १०५ नाझुल शीट क्र. १७५ नाझुल शीट क्र. १९५ नाझुल शीट क्र. १						1			ताबा
एलएचएकेएल००००१५७३८७० एलएचएकेएल००००१५७३८७१ नाझुल शीट क्र. १७ डी, डी जुने शहर, ज्य हिंद चौक, ता.आणि जिल्हा अकोला, महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.						1			
एलएचएकेएल००००१५७३८७१ नाझुल शीट क्र. १७ डी, डी जुने शहर, जय हिंद चीक, ता.आणि विल्हा अकोला, महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.					९६०/-	दु. ०३:००	दु. ०३:००	वा. पूर्वी	
जुने शहर, जय हिंद चौक, ता.आणि जिल्हा अकोला, महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.				र०२५					
ता.आणि जिल्हा अकोला, महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.		एतार्चएकएला००००१५७३८७१							
महाराष्ट्र ४४४००१ येथे स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.									
स्थित आरसीसी संरचनेचे ते सर्व भाग आणि विभाग.									
सर्व भाग आणि विभाग.									
८, केलास सभाष दर्ज (कर्जदार) फ्लट्र क्र., ४०७ चीथा इ. इ. १४.७०. ०२ सप्टेंबर ०९ सप्टेंबर ०८ सप्टेंबर	۷.	कैलास सुभाष दर्जे (कर्जदार)	फ्लॅट क्र. ४०७ चौथा	₹.	रु. १४,७०,	०२ सप्टेंबर	०९ सप्टेंबर	०८ सप्टेंबर	प्रत्यक्ष
सारिका कैलास दर्जे (सह- मजला, ओमकार निसर्ग, स १८,०५, १५०/- २०२५ २०२५ २०२५					1	1			ताबा
कर्जदार) क्र. ८, हिस्सा क्र. १३, ९८३/- रु. १,४७, स. ११:०० ते दु. ०२:०० ते सायं. ५:००									
लॅन क्र. मौजे नहें, ता. हलेली. जि. १९ ऑगस्ट ०१५/- दु. ०३:०० दु. ०३:०० वा. पूर्वी		लॅन क्र.	मौजे नहें, ता. हवेली. जि.	१९ ऑगस्ट		दु. ०३:००	~	वा. पूर्वी	

ऑनलाईन लिलाव हा लिलाव एजन्सी व्हॅल्यू ट्रस्ट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ची वेबसाईट **(युआरएल लिंक – https://BigDeal.in)** वर करण्यात येईल. हाणदार/नोटीसी यांना **सप्टेंबर ०८, २०२५, सप्टेंबर २५, २०२५ रोजी साय. ०५.०० पूर्वी** पर्यंत पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा तारण मत्ता वरील वेळापत्रकाप्रमाणे विकण्यात येईल.

२०२५

संभाव्य बोलीदारांनी **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड,** या मजकूराच्या वर नमूद केलेल्या शाखा कार्यालयाच्या पत्यावर इसारा अनामत रक्कम (इअर) चा आरटीजीएस/डिमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई मध्ये उल्लेखित) **सप्टेंबर ०८, २०२५, सप्टेंबर २५, २०२५ रोजी किंवा पूर्वी दु. ०४.०० पूर्वी** सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य बोलीटारानी नोंटणी प्रपत्राची स्वाक्षांकित प्रत आणि बोली. अटी आणि शतींचे प्रपत्र **सप्टेंबर ०८, २०२५, सप्टेंबर २५, २०२५ रोजी. किंवा** पूर्वी दु. ०५.०० पूर्वी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, या मजकूराच्या वर नमूद केलेल्या शाखा कार्यालयाच्या पत्यावर सादर करावे. इसारा अनामत डिमांड ड्राफ्ट (डिडी) या मजकूराच्या वर नमूद केलेल्या शाखा कार्यालय येथे देय <mark>ओयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड-लिलाव</mark> च्या नावे

नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकेवरील असणे आवश्यक आहे. निरिक्षण, लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा निविदा सादर करण्याच्या संदर्भातील पुढील कुठल्याही स्पष्टिकरणासाठी कृपया ९९२०८०७३०० वर **आयसीआयसीआ**र होम फायनान्स कंपनी लिमिटेड यांना संपर्क करावा

. पाधिकत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न टेता कोणातीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी कृपया https://www.icicihfc.com/ यावर भेट द्या

एलएचपीयूएन०००००१४०८८२९ पुणे

एलएचपीयूएन०००००१४०८८३०

एलएचपीयूएन०००००१४०८८३१

प्राधिकृत अधिकारी, ''आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड' सीआयएन क्रमांक:- यु६५९२२एमएच१९९९पीएलसी१२०१०६ कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.- २ मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर,

कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५ परि. क्र. ९

पुढील तारीख: १२.०९.२०२५ वसुली प्रक्रिया क्र. ११३ सन २०२३

मागणी सूचना

युनियन बँक ऑफ इंडियाप्रमाणपत्र धारक विरुध्द

समीर बनकर आणि इतर.प्रमाणपत्र कर्जदाः

१. श्री. समीर मुरलीधर बनकर, प्रौढ भारतीय रहिवासी येथे राहतात, ए-११, श्रेया सोसायटी, न्यू टिळक नगर, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०० ०८९ २. **श्रीमती स्मिता समीर बनकर,** प्रौढ भारतीय रहिवासी येथे राहतात, ए-११, श्रेया

सोसायटी, न्यू टिळक नगर, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०० ०८९. याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, ओए २०७ सन २०१८ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली चांचाधिकरण मुंबई (डीआरटी ॥) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. ११,५८,८५८.००/- (रुपये अकरा लाख अट्टावन्न हजार आठशे अट्टावन्न मात्र) ची किम १० ऑक्टोबर २०१७ पासून सी.डी. १ आणि २ कडून वसुली पर्यंत वार्षिक @ १०.७०% सरळ व्याज दराने प्रलंबित आणि भविष्यातील व्याज व रक्कम रु. ३५,५००/- (रुपये पस्तीस हजार पाचशे मात्र) च्या खर्चासह तुमच्याकडून (संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे वेगवेगळे) येणे थकीत आहे.

तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत. ू कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यू ट बॅक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, १९९३ व त्य अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली केली जाईल. वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज. जी) सूचनेची बजावणी आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेच्या संदर्भातील केलेल

सर्व खर्च, प्रभार आणि परिव्यय, पुढील कार्यवाहीसाठी **१२.०९.२०२५ रोजी दुपारी १२.०५ वा.** निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर होण्याचे

माझ्या हस्ते, सहीने आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **१७ जुलै २०२५** रोजी दिले.



भविष्य कमार आझार वसुली अधिकारी, डीआरटी- ॥, मुंबई

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेल्या सदनिकेकरिता ("**जागा**") श्री. अलॉयसियस पायस आणि श्री. ज्युलियस पिंटो (दिवंगत कु. सुश्री ॲनेट अरान्हा यांच्या इच्छापत्राचे निष्पादक या त्यांच्या क्षमतेमध्ये) यांच्या मुक्त, स्पष्ट आणि विक्रीयोज्य हक्क, शीर्षक आणि हितसंबंधांची चौकशी करीत आहोत.

कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था आणि/किंवा समाविष्ट असलेले कोणीही व्यक्ती/संस्था यांचा जागा ^{कें}वा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात आणि/किंवा सदर जागा किंवा तिच्या कोणत्याही भागाकरिता किंवा तिच्या संदर्भात विक्री, मालकी, हस्तांतरण, नियुक्ती, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी भाडेकरू, पोट-भाडेकरू, परवाना, भेट, हक्कसोड, अदलाबदल, कौटुंबिक व्यवस्था, काळजीवाह् आधारे, भोगवटा, ताबा, गहाणवट, प्रभार, बोजा, धारणाधिकार, वारसा, मृत्युपत्र, उत्तराधिकार ाहिवाट, देखभाल, न्यास, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, न्यायालय/न्यायाधिकरणाचा आदेश/हुकूम, नेवाडा जप्नी कंत्राद/करारनामे या मार्जे किंवा अन्य कोणत्याडी प्रकारे कोणवाडी डिस्सा इक्क शीर्षक, लाभ, इस्टेट, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास किंवा जागेच्या संदर्भातील मूळ शीर्षक कागदपत्रांचा वरील पैकी कशाच्याही आधारे किंवा अन्य कशाही प्रकारे ताबा असल्यास, . त्यांना याद्वारे त्याबाबत निम्नस्वाक्षरीकारांना येथील प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्य आत. ते जागा किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भातील त्यांचे हक्क ज्यावर आधारित आहेत आणि तसे सांगत आहेत त्या नोटरीकृत कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खाली नमूद केलेल्या ग्त्यावर आणि ईमेल आयडीवर कळविण्याचे सांगण्यात येत आहे. असे न केल्यास असे हक्क किंवा आक्षेप किंवा किंवा कोणत्याही स्वरुपाची मागणी, जर असल्यास, सर्व हेत् आणि कारणांकरिता प्रोडून दिली आणि/किंवा गुंडाळून ठेवल्याचे समजण्यात येईल.

<mark>वरील उल्लेखित अनुसूची</mark> (मालमत्तेचे वर्णन) सुंबई शहर आणि सुंबई उपनगरच्या नोंदणीकरण जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील गाव वांद्रे (पश्चिम) वा सी.टी.एस. क्र. एफ/९६३ धारण केलेल्या प्लॉटवर उभ्या "संकल्प" या इमारतीमधील चौथ्य मजल्यावरील सदिनका क्र. ४०१, मोजमाप ११०० चौ.फू. (बिल्ट अप) किंवा साधारण तेवढेच. दिनशॉ लॉज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे पारित भाग प्रमाणपत्र क्र. ७, दिनांक २७ जून, १९८२ अंतर्गत समाविष्ट डिस्टिंक्टिव्ह क्र. ३१ ते ३५ (*दोन्ही समावि*ष्ट) धारण केलेले एकूण नूल्य रुपये दोनशे पन्नास मात्र (रु. २५०/-) असलेले रुपये पन्नास मात्र (रु. ५०/-) प्रत्येकी चे पाच . ५) पूर्णतः भरणा केलेले समभाग

दिनांक २५ ऑगस्ट, २०२५ जानी ॲण्ड परीख करिता निरव सी. जानी, ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स

३११. दलामल टॉवर. २११. फ्री प्रेस जर्नल मार्ग. नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. ईमेलः <u>nirav@janiparikh.in</u>

STALLI सीआयएन: एल५१४१०एमएच२००२पीएलसी१३७०७६

नोंदणीकृत कार्यालय: २, ए विंग, नॉक्स प्लाझा, ऑफ. लिंक रोड, माइंडस्पेस, मालाड - पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००६४ दूरध्वनी क्र.: ०२२-४३५१००००, ई-मेल: compliance@stallion.in वेबसाईट: www.stallionfluorochemicals.com

समभागधारकांसाठी २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सूचना

या द्वारे कळविण्यात येते की स्टॅलियन इंडिया फ्लुरोकेमिकल्स लिमिटेडची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय व सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या सर्क्युलर्सनुसार घेण्यात येईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडले जाईल.

एजीएमची सचना तसेच आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल. कंपनीकडे / डिपॉबिटरीजकडे ई-मेल पत्ते नोंटणीकत असलेल्या सटस्यांना दलेक्टॉनिक माध्यमातन पाठविण्यात आले आहेत. हे दस्तऐवज कंपनीच्या www.stallionfluorochemicals.com, स्टॉक एक्सचेंजेस (बीएसई व एनएसई) तसेच एनएसडिएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटसवरही उपलब्ध आहेत.

रिमोट ई-व्होटिंग सुविधा कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०८ व लागू नियम तसेच सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ अन्वये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मोट ई-व्होटिंग प्रारंभ दिनांक व वेळ: गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ सकाळी ०९:०० वा. (भा.प्र.वे.) रिमोट ई-व्होटिंग समाप्ती दिनांक व वेळ: रविवार, १४ सप्टेंबर २०२५ संध्याकाळी ०५:०० वा. (भा.प्र.वे.) पात्रतेसाठी कट-ऑफ दिनांक: मंगळवार, ०९ सप्टेंबर २०२५

निर्दिष्ट दिनांक व वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंग करता येणार नाही, कट-ऑफ दिनांक मंगळवार, ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सदस्य नोंदवहीत / लाभधारक मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे आहेत. तेच सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. ज्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे, ते एजीएमला उपस्थित राह् शकतात, मात्र त्यांना पुन्हा मतदानाचा अधिकार राहणार नाही. एजीएममध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, अशा सदस्यांना बैठकीत मतदानाचा हक बजावता येईल

ई-व्होटिंग संदर्भात काही शंका / तक्रारी असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com या वेबसाइटवरील शेअरहोल्डर्ससाठी एफएक्यूज व ई-व्होटिंग यूजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा एनएसडिएल हेल्पडेस्कशी evoting@nsdl.co.in / ०२२-४८८६७००० येथे संपर्क साधावा.

स्टॅलियन इंडिया फ्लुरोकेमिकल्स लिमिटेड तर्फे

ठिकाण: मुंबई दिनांक: २५ ऑगस्ट २०२५

सही/-गोविंद राव कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

SUNDARAM HOME — Sundaram Finance Group —

नोंदणीकृत कार्यालयः क्र. २१, पातुलोस रोड, चेन्नई ६००००२. कॉर्पोरेट कार्यालय: संदरम टॉवर, क्र. ४६, व्हाईटस रोड, चेन्नई ६०००१४. शाखा कार्यालय: ऑफिस क्र. १२१-सी१, सोहम प्लाझा, मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम ४००६०७.

कब्जा सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या परिशिष्ट IV आणि नियम ८(१) सह वाचलेल्या कलम १३(४) अंतर्गत जारी केलेले

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **सुंदरम होम फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकार्र म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यिरिटी इंटरेस्ट (सरफेसी) ॲक्ट, २००२ अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचता नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कलम १३(२) अन्वये दिनांक ०१-०५-२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्रीमती तेजस्विनी केवल गुरुवाडा, सह-कर्जदार श्री. केवल भगतराम गुरुवाडा यांना सूचनेतील नमूद थकीत रक्कम कर्ज खाते क्रमांक टीएचए२०२४०१९५ अंतर्गत ०१-०५-२०२५ रोजी अन्वये थकीत रु. १९,०७,१३९/- (रुपये एकोणीस लाख सात हजार एकशे एकोणचाळीस मात्र) परत करण्याचे आवाहन करणारी सूचना १९-०६-२०२५ रोजी सूचना प्रकाशित झाल्यापासून पुढील व्याज, खर्च आणि इतर शुल्क इत्यादी, या रकमेची परतफेड सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

वर नमूद कर्जदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार, आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा **कब्जा** वरील सदर नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे २१-०८-२०२५ रोजी घेतला.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप कलम

विशेषत: वरील कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी मिळकतेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतेशी केलेल्या कोणताही व्यवहार हा सुंदरम होम फायनान्स लिमिटेड च्या रक्कम २१-०८-२०२५ रोजीस रू १९,३६,४१०/ - (रुपये एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे दहा मात्र) रोजीस पुढील व्याज, खर्च आणि इतर शुल्क इत्यादी, जर असतील तर आकारले जातील.

मीळकतीचा तपशील: फ्लॅट क्र. जी-२०३, दुसरा मजला, मोजमापित ४९५ चौ. फूट, सुपर बिल्ड अप, ''चंद्रेश मधुबन ए टू आय को-ऑप-हाऊसिंग सोसायटी लिमि.'' म्हणून . ज्ञात ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, लोढा हेवन, निलजे, कल्याण शिल रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०४. येथे स्थित धारक प्लॉट सर्व्हे क्र. १३३, हिस्सा क्र. ४के, सर्व्हे क्र. १३५ हिस्सा क्र. ६, निलजे गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, येथे असलेला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. नोंदणी जिल्ह्यात ठाणे येथे स्थित आहे.

दिनांक : २१-०८-२०२५

प्राधिकृत अधिकारी

(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

संदरम होम फायनान्स लिमिटेड करीता

Registered Office: Birla Aurora, 16 Level, Office Floor 9, Dr. Annie Besant Road, दिनांक : ऑगस्ट २५, २०२५ Worli, Mumbai - 400 030, Maharashtra, India . इकाण : रायगड, अमरावती, अहमदनगर, नाशिक, जळगाव, अकोला, पुणे

पुनम तनवानी